



महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ११ वे, राजपत्र क्र. ११] गुरुवार ते बुधवार, मार्च १३-१९, २०२५ : फाल्गुन २२-२८, शके १९४६ [पृष्ठ - २९,

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-छत्रपती संभाजीनगर विभागीय पुरवणी

अनुक्रमणिका

भाग एक-शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यामध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याच्याव्यतिरिक्त) केवळ छत्रपती संभाजीनगर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

पृष्ठे
२५९
ते
२६३

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी केवळ छत्रपती संभाजीनगर विभागाशी संबंधित असलेले.

२६४
ते
२७८

भाग एक-अ (भाग चार-अ मध्ये प्रसिध्द करण्यात आले पृष्ठे आहेत त्या व्यतिरिक्त) केवळ छत्रपती संभाजीनगर १९० विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र नगरपालिका, ते जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, १९८ नगरपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

१

अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांजकडून

नगर विकास विभाग,

चौथा मजला, मुख्य इमारत, मंत्रालय,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मुंबई-४०० ०३२.

दिनांक :-०४/०३/२०२५

सूचना

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ :-

क्र. टिपीएस-३२२४/प्र.क्र.२०४/२०२४/नवि-३० :- ज्याअर्थी, नांदेड जिल्ह्याची प्रादेशिक योजना (यापुढे “उक्त प्रादेशिक योजना” असे उल्लेखिलेले) शासन अधिसूचना, नगर विकास विभाग क्र. टिपीएस-३२१७/१४०२/प्र.क्र.११०/२०१७/नवि-३०, दि. ०१/०१/२०१८ अन्वये मंजूर झाली असून ती दि. ०२/०३/२०१८ पासून अंमलात आली आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त प्रादेशिक योजनेमध्ये, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या परिघस्त नियोजन क्षेत्राच्या नकाशात एकूण १७ गावांचा समावेश असून त्यामध्ये ६० मी. रुंदीचा बाह्यवळण रस्ता उक्त परिघस्त नियोजन क्षेत्रात पूर्णतः प्रस्तावित आहे; (यापुढे “उक्त रस्ता” असे उल्लेखिलेला)

आणि ज्याअर्थी, सार्वजनिक बांधकाम विभागाकडील मंजूर केलेल्या रस्त्यांची आखणी दर्शविणा-या नकाशानुसार, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रदेश, छत्रपती संभाजीनगर यांनी, नांदेड महानगरपालिका परिघस्त क्षेत्रामध्ये उत्तर-पश्चिम बाजूने ४५ मी. रुंद बायपास रस्त्यांची आखणी, नांदेड-पुर्णा रस्त्यापासून ते नांदेड- हिंगोली राष्ट्रीय महामार्ग १६१-अ पर्यंत मंजूर केली आहे. तसेच, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका परिघस्त नियोजन क्षेत्राच्या नकाशानुसार, प्रस्तावित ६०.०० मी. रुंद प्रादेशिक योजनेच्या बाह्यवळण रस्ता व सार्वजनिक बांधकाम विभागाने आखणी केलेला उपरोक्त ४५.०० मी. रुंद बायपास रस्ता यांची आखणी, काही अशी लांबीमध्ये समांतर असल्याचे निदर्शनास येते;

आणि ज्याअर्थी, उपरोक्त बाबीचा विचार करता, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे (महाराष्ट्र अधिनियम, १९६६ चा ३७ वा) (यापुढे “उक्त अधिनियम” असे उल्लेखिलेला) कलम २० चे उपकलम (३) मधील तरतुदीनुसार, मौजे वाडी बु.ता. व जि. नांदेड येथील गट क्र.१२२ या जमिनी मधील ६० मी. रुंद प्रादेशिक योजना बाह्यवळण रस्ता व ४५ मी. रुंद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बायपास रस्त्यामुळे निर्माण होणा-या जंक्शन पासून (सोबतच्या नकाशात A या अद्याक्षराने

निर्देशित केल्यानुसार) ते मौजे खुरगाव ता. व जि. नांदेड येथील गट क्र. २४ मधील ३६ मी. रुंद प्रादेशिक योजना रस्ताव ४५ मी. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बायपास रस्त्यामुळे निर्माण होणा-या जंक्शनपर्यंत (सोबतच्या नकाशात B या अद्याक्षराने निर्देशित केल्यानुसार)नांदेड जिल्ह्याच्या प्रादेशिक योजनेमधील ६० मी. रुंद प्रादेशिक योजना बाह्यवळण रस्त्याची आखणी रद्द करणे व ती सार्वजनिक बांधकाम विभागाने दर्शविलेल्या ४५ मी. रुंद बायपास रस्त्याच्या आखणीप्रमाणे, ४५ मी. रुंदीऐवजी ६० मी. रुंदीप्रमाणे नियोजित करणे आवश्यक आहे, असे शासनाचे मत झाले आहे; (यापुढे “उक्त प्रस्तावित फेरबदल” असे उल्लेखिलेला)

त्याअर्थी, आता उक्त अधिनियमाच्या कलम २० च्या उपकलम (३) अन्वये उक्त प्रस्तावित फेरबदलाच्या अनुषंगाने नागरिकांना काही सूचना/हरकती द्यावयाच्या असतील तर त्यांनी जी सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत त्याच्या सूचना/हरकती लेखी स्वरूपात सह संचालक, नगर रचना, छत्रपती संभाजीनगर विभाग, एम.बी.सी. टॉवर, दुसरा मजला, बाबा पेट्रोल पंपाजवळ, अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर-४३१००९ येथे पाठवाव्यात. उक्त फेरबदल प्रस्तावावर प्राप्त हरकती सूचनांवर सुनावणी देण्यासाठी सह संचालक, नगर रचना, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर यांना प्राधिकृत करण्यात येत असून त्यांनी उक्त प्रस्तावित फेरबदलावर प्राप्त होणा-या हरकती / सूचनांवर सर्व संबंधितांना सुनावणी देऊन आपला अहवाल शासनास सादर करावा, सदर सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत आलेल्या हरकती/ सूचनांचा विचार केला जाईल.

टीप :-क) वरील उक्त प्रस्तावित फेरबदल दर्शविणारा भाग नकाशा खालील कार्यालयात कामकाजाच्या दिवशी नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आला आहे.

१) जिल्हाधिकारी, नांदेड

२) सह संचालक, नगर रचना, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर

३) सहायक संचालक, नगर रचना, नांदेड शाखा, नांदेड.

ख) प्रस्तुत सूचना शासनाच्या वेबसाईटवर www.maharashtra.gov.in (Acts & Rules) ह्या पत्त्यावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

(प्रसाद रा. शिंदे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

BY THE UNDER SECRETARY TO GOVERNMENT OF MAHARASHTRA

Urban Development Department

4th Floor, Main Building, Mantralaya,
Madam Kama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai-400032

NOTIFICATION

Dated : - 04/03/2025

THE MAHARASHTRA REGIONAL & TOWN

PLANNING ACT, 1966

No.TPS-3224/CR-204/2024/UD-30:- Whereas, the Regional Plan for Nanded District (hereinafter referred to as “the said Regional Plan”) has been sanctioned vide Urban Development Department’s Notification No. TPS- 3217/1402/CR-110/2017/UD-30, dated 01/01/2018 and has been come into force from dated 02/03/2018 ;

And whereas, the said Regional Plan includes a total of 17 villages in the plan of the Peripheral Planning area of the Nanded-Waghala City Municipal Corporation, wherein a 60.00 meter wide outer ring road is fully proposed within the said Peripheral Planning area (hereinafter referred to as “the said Road”).

And whereas, according to the plan showing the alignment of roads approved by the Public Works Department, the Chief Engineer of the Public Works Region, Chhatrapati Sambhajinagar has approved the alignment of a 45.00 meter wide bypass road from the Nanded-Purna road to National Highway 161-A (Nanded-Hingoli) on the northwest side of the Nanded Municipal Corporation’s peripheral area. Furthermore, as per the plan of the Peripheral Planning area of the Nanded- Waghala City Municipal Corporation, it is observed that the proposed 60.00 meter wide outer ring road in the Regional Plan and the aforementioned 45.00 meter wide bypass road planned by the Public Works Department runs parallel to each other for a certain stretch ;

And whereas, considering the above aspects, as per the provisions of sub-section (3) of Section 20 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Maharashtra Act No. 37 of 1966) (hereinafter referred to as to as “the said Act”), the Government is of the opinion that the alignment of the 60.00 meter wide outer ring road shown in the Regional Plan of

Nanded district, from the junction of 60.00 meter wide Regional Plan outer ring road and the 45.00 meter wide by pass road of the Public Works Department at Gat No. 122, Mouje Wadi Bu., Taluka & District Nanded (as indicated by the letter "A" in the attached plan) to the junction of 36.00 meter wide Regional Plan road and the 45.00 meter wide by-pass road of the Public Works Department at Gat No. 24, Mouje Khurgaon, Taluka & District Nanded (as indicated by the letter "B" in the attached plan), should be cancelled and planned as per the alignment of the 45.00 meter wide bypass road proposed by the Public Works Department but with a width of 60.00 meters instead of 45.00 meters, (hereinafter referred to as "the said Modification")

Now, therefore, as provided in sub section (3) of Section 20 of the said Act, suggestions/ objections, if any, on the said Modification Proposal are invited from general public in writing with reasons thereof, within 30 days from the date of publication of this Notice in the *Official Gazette*. The suggestions /objections shall be addressed to the Joint Director of Town Planning, Chhatrapati Sambhajanagar Division, MBC Tower, 2nd Floor, Near Baba Petrol Pump, Adalat Road, Chhatrapati Sambhajanagar-431001, who is hereby appointed as an Officer", for giving hearing on suggestions objections that may be received on the said Modification Proposal and to submit his report to the Government after giving hearing to all concerned. The suggestions/ objections received within the period of 30 days from the date of publication of this Notice in the *Official Gazette* only will be considered.

Note A - The part plan showing the said Modification Proposal is kept open for inspection for the general public during the office hours on all working days at following officers-

1. The Collector, Nanded.
2. The Joint Director of Town Planning, Chhatrapati Sambhajanagar Division, Chhatrapati Sambhajanagar.
3. The Assistant Director of Town Planning, Nanded Branch, Nanded.

B) The aforesaid Notice is available on Government Web Site www.maharashtra.gov.in.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

(Prasad R.Shinde)
Under Secretary to Government

२

अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांजकडून
नगर विकास विभाग,
चौथा मजला, मुख्य इमारत, मंत्रालय,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- ०५/०३/२०२५
अधिसूचना

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ :-

क्र. टीपीएस-३४२३/५३२/प्र.क्र.७५/२०२३/नवि-३० :- ज्याअर्थी, धाराशिव शहराची (दुसरी सुधारित) विकास योजना, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ३७) (यापुढे "उक्त अधिनियम" असे संबोधले आहे) चे कलम ३१ अन्वये, नगर विकास विभागाची अधिसूचना क्र. टीपीएस-३४०९/१२५६/प्र.क्र.१९९/२००९/नवि-३० दि. ०४/०४/२०१२ अन्वये मंजूर झाली असून ती दि. १५/०५/२०१२ पासून अंमलात आली आहे. (यापुढे "उक्त विकास योजना" असे संबोधले आहे.);

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेमध्ये मौजे धाराशिव येथील सर्व्हे क्र.२०६/१ (पै.) मधील ०.८० हेक्टर क्षेत्रावर (यापुढे "उक्त जमीन" असे संबोधले आहे.) "आरक्षण क्र. ५१ बगीचा" (यापुढे "उक्त आरक्षण" असे संबोधले आहे.) प्रस्तावित आहे;

आणि ज्याअर्थी, धाराशिव नगरपरिषदेचे, पत्र क्र. ४४५२/२०२१, दि. ०६/१०/२०२१ रोजीच्या पत्रान्वये, उक्त अधिनियमाचे कलम ३७ (१) मध्ये दिलेली वैधानिक पद्धती अनुसरून दि. २१/१२/२०२० रोजीच्या प्रशासकीय ठराव क्र. ३० अन्वये उक्त विकास योजनेतील उक्त जमीनीपैकी ०.३३ हेक्टर आर क्षेत्र उक्त आरक्षणातून वगळून, रहिवास विभागात समाविष्ट करणेबाबतचा फेरबदलाचा प्रस्ताव शासनाच्या मंजूरीसाठी सादर केलेला आहे. (यापुढे "उक्त प्रस्तावित फेरबदल" असे संबोधले आहे.);

आणि ज्याअर्थी, आवश्यक त्या चौकशीनंतर व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा सल्ला घेतल्यानंतर उक्त प्रस्तावित फेरबदल काही अटीसह मंजूर करावा, असे राज्य शासनाचे मत झाले आहे;

आणि ज्याअर्थी, आता उक्त जमिनीच्या मालकानी सन २०२४-२५ या वर्षातील बाजारमूल्य दर तक्त्यानुसार येणा-या ०.३३ हेक्टर क्षेत्रासाठी एकुण रक्कमेच्या ५% दराने येणा-या अधिमूल्य रक्कमेपैकी शासनास देय असलेली अधिमूल्याची ५०% रक्कम रु. १,९९,६५०/- सहायक संचालक, नगर रचना, धाराशिव शाखा, धाराशिव यांच्या लेखाशिर्षांमध्ये दि. ३०/१०/२०२४ रोजी जमा केलेली आहे, आणि नियोजन प्राधिकरणास देय असलेली ५०% अधिमूल्याची रक्कम रु. १,९९,६५०/- दि. १५/१०/२०२४ रोजी धाराशिव नगरपरिषदेकडे जमा केलेली आहे.

आता त्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम ३७ चे पोटकलम (२) अन्वये व त्या अनुषंगाने असलेल्या इतर अधिकाराचा वापर करून, उक्त विकास योजनेतील उक्त फेरबदल प्रस्तावाखालील, मौजे धाराशिव येथील सर्व्हे क्र. २०६/१ (पै.) मधील ०.३३ हेक्टर जागेसाठीच्या फेरबदलास शासन काही अटीसह मंजूरी देत आहे, आणि त्यासाठी उपरोक्त दि. ०४/०४/२०१२ ची अधिसूचना सुधारित करण्यात येत आहे;

"विकास योजना मंजूरीच्या अधिसूचनांच्या फेरबदल सुचीतील शेवटच्या नोंदीनंतर पुढील नव्या नोंदीचा समावेश करण्यात येत आहे."

नोंद

“मोजे धाराशिव येथील सर्व्हे क्र. २०६/१ (पै.) मधील “आरक्षण क्र. ५१-बगीचा” (भागशः) खालील ०.३३ हेक्टर क्षेत्र, नकाशात दर्शविल्यानुसार खालील अटीच्या अधिन राहून वगळून त्याखालील जागा रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

अट क्र. १ - फेरबदलाखालील क्षेत्राचा विकास करताना, एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार आवश्यक १०% अनिवार्य खुल्या जागेव्यतिरिक्त, अतिरिक्त १०% सुविधा क्षेत्र प्रस्तावित करणे बंधनकारक राहील.

अट क्र. २ - सुविधा क्षेत्राचा विकास, मंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमधील विनियम क्र. ३.५.१ नुसार करण्यात यावा.

अट क्र. ३ - फेरबदलाखालील क्षेत्रासाठी आवश्यक त्या सर्व मुलभूत सेवा / सुविधा विकसनकर्त्यांनी स्वखर्चाने विकसीत करून पुरविणे बंधनकारक राहील.

अट क्र. ४ - उपरोक्त मुलभूत सुविधांचा विकास क्रमाने करताना एकूण अपेक्षित सुविधांचा विकास टप्प्याने होत असताना अर्जदारावर एकूण जागेच्या भूखंड विक्रीवर बंधन खालीलप्रमाणे राहतील. मुख्याधिकारी, धाराशिव नगरपरिषद, धाराशिव यांनी सदर बाबीवर नियंत्रण ठेवावे.

क	अभिन्यास अंतीमतः मंजूर झाल्यानंतर	-	एकूण २५% भूखंड विक्री अनुज्ञेय राहील
ख	सुमारे ४०% मुलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर	-	एकूण ५०% भूखंड विक्री अनुज्ञेय राहील
ग	सुमारे ६०% मुलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर	-	एकूण ७५% भूखंड विक्री अनुज्ञेय राहील
घ	सुमारे ८० % मुलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर	-	एकूण ९०% भूखंड विक्री अनुज्ञेय राहील
ड	सुमारे १००% मुलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर	-	एकूण १००% भूखंड विक्री अनुज्ञेय राहील

वरील बाबत उल्लंघन झाल्यास रेखांकन व अकृषिक परवानगी रद्द करण्यास पात्र राहील.

जर अभिन्यासात समुह गृहबांधणी योजना विकसित करावयाची असेल तर मुख्याधिकारी, धाराशिव नगरपरिषद, धाराशिव यांनी विहित केल्यानुसार सर्व मुलभूत सुविधा विकसित झाल्याशिवाय भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येणार नाही.

उक्त मंजूर फेरबदल दर्शविणा-या भाग नकाशाची प्रत मुख्याधिकारी, धाराशिव, नगरपरिषद, धाराशिव यांच्या कार्यालयात, कार्यालयीन वेळेमध्ये नागरिकांच्या अवलोकनार्थ एक महिन्याच्या कालावधीसाठी ठेवण्यात आली आहे.

सदरची अधिसूचना शासनाच्या [www. maharashtra.gov.in /Acts &Rules](http://www.maharashtra.gov.in/Acts&Rules) या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

(प्रसाद रा. शिंदे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

**BY THE UNDER SECRETARY TO
GOVERNMENT OF MAHARASHTRA
URBAN DEVELOPMENT DEPARTMENT**

4TH FLOOR, MAIN BUILDING, MANTRALAYA,

**MADAM KAMA MARG, HUTATMA RAJGURU
CHOWK,**

MUMBAI 400 032.

DATED : - 05/03/2025

NOTIFICATION

The Maharashtra Regional & Town Planning Act, 1966:

No. TPS-3423/532/CR-75/2023/UD-30 :- Whereas, the Development Plan of Dharashiv City (Second Revised), Dist. Dharashiv has been sanctioned by the Government, under section 31 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Maharashtra Act. No. XXXVII of 1966) (hereinafter referred to as “the said Act”) vide Urban Development Department’s Notification No. TPS- 3409/1256/CR-199/2009/UD-30 dated the 04/04/2012 and has come into force with effect from the 15/05/2012 (hereinafter referred to as “the said Development Plan”);

And whereas, in the said Development Plan, the area admeasuring 0.80 Hect. bearing Survey No.206 (P) of Mauje Dharashiv (hereinafter referred to as “the said Land”) is reserved as “Site No.51-Garden” (Partly) (hereinafter referred to as “the said Reservation”);

And whereas, as per the provisions of section 37(1) of the said Act, the Dharashiv Municipal Council, Dist. Dharashiv vide its Administrative Resolution No. 30, dated the 21/12/2021, has resolved to make modification in the said Development Plan, so as to delete the area 0.33 Hect. out of said Land from the said Reservation and to include, the land so released in Residential Zone (hereinafter referred to as “ the said Proposed Modification”) and accordingly submitted the proposal to the Government for sanction vide its Marathi letter No.4452/2021, dated the 06/10/2021;

And whereas, after making necessary enquires and consulting the Director of Town Planning Maharashtra State, Pune, the Government is of the opinion that, the said Proposed Modification should be sanctioned with certain conditions;

And whereas, the land owner of the said Land, has deposited 50 % the Government share of 5% Premium amount of Rs 1,99,650/- for 0.33 Hect. area which is included in Agriculture Zone, as per the rate of said Land as prescribed in the Annual Statement of rates (ASR) for the year 2024- 25, in the Government Treasury vide challan, dated the 30/10/2024, through the Assistant Director of Town Planning, Dharashiv Branch, Dharashiv and the remaining 50 % of the 5% premium amount of Rs. 1,99,650/- has been deposited with the Chief Officer, Municipal Council, Dist. Dharashiv, dated the 15/10/ 2024;

Now, therefore in exercise of the powers conferred on it under sub-section (2) of section 37 of the said Act, the Government of Maharashtra hereby sanctions the said Proposed Modification with some conditions, for 0.33 Hect. land bearing Survey No. 206/1(Pt.) of Mauje Dharashiv, as shown on plan and for that purpose amends the above said Notifications dated the 04/04/2012 as follows:-

“ In the Schedule of Modifications appended to the Notification sanctioning the said Development Plan, the following new entry shall be added after the last entry:-

ENTRY

“The land admeasuring 0.33 Hect. bearing Survey No. 206/ 1/(Pt.) of Mauje Dharashiv, is deleted from “Site No. 51 - Garden” and the land so released is included in Residential Zone as shown on plan, subject to following conditions-”

Condition No.1 - *While developing the land under modification, in addition to 10% open space it is mandatory to provide additional 10% amenity space.*

Condition No.2 - *The abovesaid amenity space shall be developed as per the provision of Regulation No.3.5.1 of the Sanctioned Unified Development Control and Promotion Regulations.*

Condition No.3 - *It is mandatory for the Developer to develop required infrastructure amenities in respect of the land under modifications at his own cost.*

Condition No.4 - *If the abovesaid infrastructure amenities are proposed to be developed by stages, then sale of plots shall be monitored by the Chief Officer, Municipal Council, Dist. Dharashiv, in relation to expected development of civic amenities as per the stages given below.*

A	After final approval of layout	-	sale of 25 % of total plots shall be permissible
B	After completion of 40% of civic Amentities	-	sale of 50 % of total plots flats shall be permissible
C	After completion of 60% of civic Amentities	-	sale of 75 % of total plots shall be permissible
D	After completion of 80% of civic Amentities	-	sale of 90 % of total plots shall be permissible
E	After completion of 100% of civic Amentities	-	sale of 100 % of total plots shall be permissible

In case of violation of the above, the layout and non-agriculture permission shall be eligible for revocation.

If group housing is to be developed in the layout, occupation certificate should not be issued unless all the infrastructure facilities are developed.”

A copy of the part plan showing the aforesaid sanctioned modifications shall be available in the office of the Chief Officer, Municipal Council, Dist. Dharashiv during office hours on all working days for inspection of public for a period of one month.

This Notification shall also be published on the Govt. website [www.maharashtra.gov.in/Acts & Rules](http://www.maharashtra.gov.in/Acts%20&%20Rules).

By order and in the name of the Governor of Maharashtra.

(Prasad R. Shinde)
Under secretary to Government

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

३

उपविभागीय अधिकारी अंबड जि. जालना यांजकडून

प्रारंभिक अधिसूचना

दिनांक : ११.०१.२०२५

**भूमिसंपादन, पुनर्वसन पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा
व पारदर्शकतेचा हक्क**

अधिनियम २०१३ अन्वये कलम ११ (१) खालील अधिसूचना

जा.क्र. २०२५/उविअअ/भूसं/ सिआर.- ज्याआर्थी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ (३० चा २० १३) च्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वनविभाग क्र. संकीर्ण ११/२०१४/प्र.क्र.७७/अ-२ दिनांक १९ जानेवारी २०१५ यात (यापुढे जिचा निर्देश "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे) या द्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड अ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टर पेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल.

आणि ज्याअर्थी उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यास यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जीचा निर्देश "उक्त जमीन" असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त "सार्वजनिक प्रयोजन" असा करण्यात आला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे. असे वाटते. ज्याच्या स्वरूपाचे विवरण सोबत जोडलेल्या अनुसूची दोन मध्ये दिलेले आहे. आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोटकलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते कि, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी प्रस्तावित भूमिसंपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, या सोबत जोडण्यात आलेल्या अनुसूची तीन मध्ये दिलेली आहेत.

आणि ज्याअर्थी कलम ४३ च्या पोटकलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्स्थापना या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील या सोबत जोडलेल्या अनुसूची पाचमध्ये दिलेला आहे.

त्याअर्थी आता असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोटकलम ४ अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिध्द झाल्यानंतरच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण ४ खाली कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमीनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिका-यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमुद करून अशा मालकास उपरोक्त तुरदीच्या प्रवर्तनातून सुट देता येईल. परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने यातरतुदीचे बुध्दीपुरस्पर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिका-याकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोटकलम (५) अनुसार जिल्हाधिकारी भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम २०१४ (यात यापुढे ज्यांच्या निर्देश "उक्तनियम" असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उपनियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भुमिअभिलेखाच्या अद्ययावती करण्याचे कामहाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमा खालील जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी, अंबड यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची - १

जमिनीचे वर्णन

गावाचे नाव : मासेगांव	ता. घनसावंगी	जि. जालना
अ.क्र.	भुमापन किंवा गट क्रमांक	अंदाजित क्षेत्र (हेक्टर मध्ये)
१.	३३३ पै	३.९२
२.	३२५ पै	०.१०
	एकुण	४.०२

अनुसूची - २

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव : पाझर तलाव मौ. मासेगांव ता.घनसावंगी

प्रकल्पाचे कार्याचे वर्णन : मौ. मासेगांव ता.घनसावंगी, जि. जालना येथील पाझर तलावच्या संपादनाबाबत.

समाजाला मिळणारे लाभ : या पाझर तलावामुळे मौ. मासेगांव ता.घनसावंगी येथील जमीन ओलीतीखाली येणार आहे. पाझर तलाव मुळे त्या लाभक्षेत्रातील जमीनीचे पाणीपातळीत भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे. तसेच गावाच्या पिण्याचा पाण्याचा, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न मार्गी लागणार आहे. या पाझर तलावाच्या कामामुळे बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळणार आहे. तसेच संपादना क्षेत्रालगतची जमीन ओलीती होणार असून प्राप्त होणा-या उत्पन्नात लक्षणीय वाढ होणार आहे व पर्यायाने खेड्यातील जीवनमान (Standard of Living) सुधारणा होणार आहे.

अनुसूची - ३

४

बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे :- सदरचा प्रकल्प हा सिंचन क्षेत्रातील जमीन अधिकाधिक फायदेशीर उत्पन्न देणारी व लाभदायक व्हावी यासाठी पाझर तलाव क्र. ०४ चे संपादन करण्यात आलेले आहे. सदरचा प्रकल्प हा दुर्गम व सखोल शेतजमिनीवर असून त्यास शेतक-यांची संमती आहे. यामध्ये कोणतीही वस्ती अथवा गावठाण बाधित होत नसल्यामुळे अथवा कोणतीही व्यक्ती विस्थापित होत नसल्यामुळे पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही.

अनुसूची - ४

सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश

नवीन भूसंपादन कायदा २०१३ कलम (६) अन्वये सामाजिक परिणाम निर्धारणातून सूट आहे.

अनुसूची - ५

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

अ. सदरचा प्रकल्प हा सिंचन क्षेत्रातील जमीन अधिकाधिक फायदेशीर उत्पन्न देणारी व लाभदायक व्हावी यासाठी पाझर तलाव क्र. ०३ चे संपादन करण्यात आलेले आहे. सदरचा प्रकल्प हा दुर्गम व सखोल शेतजमिनीवर असून त्यास शेतक-यांची संमती आहे. यामध्ये कोणतीही वस्ती अथवा गावठाणबाधित होत नसल्यामुळे अथवा कोणतीही व्यक्ती विस्थापित होत नसल्यामुळे पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही.

सबब प्रशासक नियुक्तीचा प्रश्न उदभवत नाही.

ब. प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता :- निरंक

क. ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील :- निरंक

टिप:- उक्त जमिनीच्या आराखड्याचे उप विभागीय अधिकारी कार्यालय अंबड यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

दिनांक : ११.०१.२०२५

ठिकाण : उप विभागीय अधिकारी कार्यालय अंबड

उपविभागीय अधिकारी
अंबड जि. जालना.

उपविभागीय अधिकारी अंबड जि. जालना यांजकडून

प्रारंभिक अधिसूचना

उपविभागीय अधिकारी कार्यालय अंबड

दिनांक : ११.०१.२०२५

भूमिसंपादन, पुनर्वसन पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क

अधिनियम २०१३ अन्वये ११ (१) खालील अधिसूचना

जा.क्र. २०२५/उविअअ/भूसं/ सिआर.- ज्याअर्थी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३च्या (३० चा २०१३) कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वनविभाग क्र. संकीर्ण ११/२०१४/प्र.क्र.७७/अ-२ दिनांक १९ जानेवारी २०१५ (या पुढे जिचा निर्देश "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे) या द्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड अ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टर पेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल.

आणि ज्याअर्थी उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यास या सोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जीचा निर्देश "उक्त जमीन" असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त "सार्वजनीक प्रयोजन" असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे असे वाटते, ज्याच्या स्वरुपाचे विवरण सोबत जोडलेल्या अनुसूची दोन मध्ये दिलेले आहे. आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोटकलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते कि, उक्त जमिनीची सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी प्रस्तावित भूमिसंपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, या सोबत जोडण्यात आलेल्या अनुसूची तीन मध्ये दिलेली आहेत.

आणि ज्याअर्थी कलम ४३ च्या पोटकलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्स्थापना या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील या सोबत जोडलेल्या अनुसूची पाचमध्ये दिलेला आहे.

त्याअर्थी आता असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोटकलम ४ अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिका-यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमुद करुन अशा मालकास उपरोक्त तुरदीच्या प्रवर्तनातून सुट देता येईल. परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने यातरतुदीचे बुध्दीपुरस्पर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिका-याकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोटकलम (५) अनुसार जिल्हाधिकारी भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम २०१४ (यात यापुढे ज्यांच्या निर्देश "उक्तनियम" असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उपनियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भुमिअभिलेखाच्या अद्ययावती करण्याचे कामहाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमा खालील जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, अंबड यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची - १

जमिनीचे वर्णन

गावाचे नाव : वडीकाळ्या ता. अंबड जि. जालना

अ.क्र.	भुमापन किंवा गट क्रमांक	अंदाजित क्षेत्र (हेक्टर मध्ये)
१.	१०३ पै	०.०५
२.	१०४ पै	०.०९
३.	१०७ पै	०.८४
४.	१०८ पै	०.३७
५.	१०९ पै.	२.३५
	एकुण	३.७०

अनुसूची - २

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव : पाझर तलाव क्र. ०४ मौ. वडीकाळ्या ता. अंबड

प्रकल्पाचे कार्याचे वर्णन : मौ. वडीकाळ्या ता. अंबड, जि. जालना येथील पाझर तलाव क्र. ०४ च्या संपादनाबाबत.

समाजाला मिळणारे लाभ : या प्रकल्पामुळे मौ. वडीकाळ्या, ता. अंबड येथील जमीन ओलीतीखाली येणार आहे. पाझर तलाव क्र. ४ मुळे त्या लाभक्षेत्रातील जमीनीचे पाणीपातळीत भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे. तसेच गावाच्या पिण्याचा पाण्याचा, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न मार्गी लागणार आहे. या साठवण तलावाच्या कामामुळे बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळणार आहे. तसेच संपादना क्षेत्रालगतची जमीन ओलीती होणार असून प्राप्त होणा-या उत्पन्नात लक्षणीय वाढ होणार आहे व पर्यायाने खेड्यातील जीवनमान (Standard of Living) सुधारणा होणार आहे.

अनुसूची - ३

बाधीत व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे :- सदरचा प्रकल्प हा सिंचन क्षेत्रातील जमीन अधिकाधिक फायदेशीर उत्पन्न देणारी व लाभदायक व्हावी यासाठी पाझर तलाव क्र. ०४ चे संपादन करण्यात आलेले आहे. सदरचा प्रकल्प हा दुर्गम व सखोल शेतजमिनीवर असून त्यास शेतक-यांची संमती आहे. यामध्ये कोणतीही वस्ती अथवा गावठाण बाधीत होत नसल्यामुळे अथवा कोणतीही व्यक्ती विस्थापीत होत नसल्यामुळे पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही.

अनुसूची - ४

सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश

नवीन भूसंपादन कायदा २०१३ कलम (६) अन्वये सामाजिक परिणाम निर्धारणातून सूट आहे.

अनुसूची - ५

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशिल

अ. सदरचा प्रकल्प हा सिंचन क्षेत्रातील जमीन अधिकाधिक फायदेशीर उत्पन्न देणारी व लाभदायक व्हावी यासाठी पाझर तलाव क्र. ०४ चे संपादन करण्यात आलेले आहे. सदरचा प्रकल्प हा दुर्गम व सखोल शेतजमिनीवर असून त्यास शेतक-यांची संमती आहे. यामध्ये कोणतीही वस्ती अथवा गावठाणबाधीत होत नसल्यामुळे अथवा कोणतीही व्यक्ती विस्थापित होत नसल्यामुळे पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही.

सबब प्रशासक नियुक्तीचा प्रश्न उदभवत नाही.

ब. प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता :- निरंक

क. ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील :- निरंक

टिप:- उक्त जमिनीच्या आराखड्याचे उप विभागीय अधिकारी कार्यालय अंबड यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

दिनांक : ११.०१.२०२५

ठिकाण : उप विभागीय अधिकारी कार्यालय अंबड

उपविभागीय अधिकारी
अंबड जि. जालना.

सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अंबड जि. जालना
यांजकडून

भूमिसंपादन, पुनर्वसन पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा
व पारदर्शकतेचा हक्क

अधिनियम २०१३ अन्वये १९ (१) ची अधिसूचना

दिनांक : ३०.०९.२०२५

जा.क्र. २०२५/भूसंपादन / सिआर.- ज्याअर्थी समुचित शासन असलेल्या जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिका-याने, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ (२०१३चा ३०) यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा केला आहे. यांच्या कलम ११ च्या पोटकलम १ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून, अधिसूचना दिनांक ३०.०९.२०२४ अन्वये प्रारंभीक अधिसूचना काढली आहे व दि. १२.०९.२०२४ रोजी राजपत्रात प्रसिध्दी झाली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, या सोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची दोन मध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

ज्याअर्थी जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी जालना कलम १५ च्या पोटकलम २ अन्वये दिलेला अहवाल कोणता ही असल्यास विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनी संपादीत करण्याची आवश्यकता आहे. या बाबत त्यांची खात्री पटली आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोटकलम १ च्या तरतुदीमध्ये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे. असे या द्वारे घोषित करण्यात येत आहे. आणि ज्याअर्थी अनुसूची तीन मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधीत कुटूंबीयांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहत्या प्रयोजनासाठी पुनर्वसन क्षेत्र म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले असून पुनर्वसन व पुनर्वसाहत या योजनेचा सारांश अनुसूची चार मध्ये विनिर्दिष्ट केला आहे.

आणि ज्याअर्थी उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड छ अन्वये सुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी हे उक्त अधिनियमामध्ये जिल्हाधिकारी यांची कर्तव्ये पारपाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी अंबड, जि. जालना यांना अधिसूचना काढण्यापुर्वी पदनिर्देशित करत आहे.

अनुसूची - १

जमिनीचे वर्णन

गावाचे नाव : बोलेगाव	ता. घनसावंगी	जि. जालना
अ.क्र.	भुमापन किंवा गट क्रमांक	अंदाजित क्षेत्र (हेक्टर मध्ये)
१.	१६० पै.	०.२६
२.	२१५ पै.	१.२३
३.	२१५ पै.	०.४८
४.	१७४ पै.	०.५२
५.	१७४ पै.	०.८४
	एकुण	३.३३

अनुसूची - २

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव : मौ. बोलेगांव साठवण तलाव अतिरिक्त भूसंपादन ता.घनसावंगी
प्रकल्पाचे कार्याचे वर्णन :मौ. बोलेगांव साठवण तलाव अतिरिक्त भूसंपादन ता. घनसावंगी जि. जालना येथील पाझर तलावाच्या संपादनाबाबत.

समाजाला मिळणारे लाभ : या साठवण तलावाच्या अतिरिक्त भूसंपादनामुळे मौ. बोलेगांव ता. घनसावंगी येथील जमीन ओलीताखाली येणार आहे. या पाझर साठवण तलावाच्या अतिरिक्त भूसंपादनामुळे त्या लाभक्षेत्रातील जमिनीचे पाणीपातळीत भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे. तसेच गावाच्या पिण्याचा पाण्याचा, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न मार्गी लागणार आहे. या पाझर तलावाच्या कामामुळे बॅरोजगारांना रोजगाराची संधी मिळणार आहे. तसेच संपादना क्षेत्रालगतची जमीन ओलीती होणार असून प्राप्त होणा-या उत्पन्नात लक्षणीय वाढ होणार आहे व पर्यायाने खेड्यातील जीवनमान (Standard of Living) सुधारणा होणार आहे.

अनुसूची - ३

बांधीत व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे :- सदरचा प्रकल्प हा सिंचन क्षेत्रातील जमीन अधिकाधिक फायदेशीर उत्पन्न देणारी व लाभदायक व्हावी यासाठी या साठवण तलावचे संपादन करण्यात आलेले आहे. सदरचा प्रकल्प हा दुर्गम व सखोल शेतजमिनीवर असून त्यास शेतक-यांची संमती आहे. यामध्ये कोणतीही वस्ती अथवा गावठाण बाधीत होत नसल्यामुळे अथवा कोणतीही व्यक्ती विस्थापीत होत नसल्यामुळे पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही.

अनुसूची - ४

सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश

नवीन भूसंपादन कायदा २०१३ कलम (६) अन्वये सामाजिक परिणाम निर्धारणातून सूट आहे.

अनुसूची - ५

(नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील)

अ. सदरचा प्रकल्प हा सिंचन क्षेत्रातील जमीन अधिकाधिक फायदेशीर उत्पन्न देणारी व लाभदायक व्हावी यासाठी या साठवण तलावचे अतिरिक्त भूसंपादन करण्यात आलेले आहे. सदरचा प्रकल्प हा दुर्गम व सखोल शेतजमिनीवर असून त्यास शेतक-यांची संमती आहे. यामध्ये कोणतीही वस्ती अथवा गावठाणबाधीत होत नसल्यामुळे अथवा कोणतीही व्यक्ती विस्थापित होत नसल्यामुळे पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही. सबब प्रशासक नियुक्तीचा प्रश्न उदभवत नाही.

ब. प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता :- निरंक

क. ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील :- निरंक

टिप:- उक्त जमिनीच्या आराखड्याचे उप विभागीय अधिकारी कार्यालय अंबड यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

दिनांक : ३०.०९.२०२५

ठिकाण : उप विभागीय अधिकारी कार्यालय अंबड

सहाय्यक जिल्हाधिकारी तथा
उपविभागीय अधिकारी अंबड.

६

अनुसूची - २

सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अंबड जि. जालना
यांजकडून

भूमिसंपादन, पुनर्वसन पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा
व पारदर्शकतेचा हक्क

अधिनियम २०१३ अन्वये १९ (१) ची अधिसूचना

दिनांक : ३०.०९.२०२५

जा.क्र. २०२५/भूसंपादन / सिआरज्याअर्थी समुचित शासन असलेल्या जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिका-याने, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ (२०१३चा ३०) यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा केला आहे. यांच्या कलम १९ च्या पोटकलम १ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून, अधिसूचना दिनांक २४.०९.२०२३ अन्वये प्रारंभीक अधिसूचना काढली आहे व दि. २७.०९.२०२३ रोजी राजपत्रात प्रसिध्दी झाली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, या सोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची दोन मध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

ज्याअर्थी जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी जालना कलम १५ च्या पोटकलम २ अन्वये दिलेला अहवाल कोणता ही असल्यास विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनी संपादीत करण्याची आवश्यकता आहे. या बाबत त्यांची खात्री पटली आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोटकलम १ च्या तरतुदीमध्ये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे. असे या द्वारे घोषित करण्यात येत आहे. आणि ज्याअर्थी अनुसूची तीन मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधीत कुटूंबीयांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतच्या प्रयोजनासाठी पुनर्वसन क्षेत्र म्हणून निर्धारित केले असल्याचे या द्वारे घोषित केले असून पुनर्वसन व पुनर्वसाहत या योजनेचा सारांश अनुसूची चार मध्ये विनिर्दिष्ट केला आहे.

आणि ज्याअर्थी उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड छ अन्वये सुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी हे उक्त अधिनियमामध्ये जिल्हाधिकारी यांची कर्तव्ये पारपाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी अंबड, जि. जालना यांना अधिसूचना काढण्यापुर्वी पदनिर्देशीत करत आहे.

अनुसूची - १

जमिनीचे वर्णन

गावाचे नाव : काटखेडा	ता. अंबड	जि. जालना
अ.क्र.	भुमापन किंवा गट क्रमांक	अंदाजित क्षेत्र (हेक्टर मध्ये)
१.	२९ पै.	३.९५
२.	२९ पै.	०.४४
३.	२९ पै.	०.४३
४.	२९ पै.	१.९९
	एकुण	६.८१

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव : पाझर तलाव क्र. १, काटखेडा ता. अंबड

प्रकल्पाचे कार्याचे वर्णन :मौ. काटखेडा ता. अंबड जि. जालना येथील पाझर तलाव क्र. १ च्या संपादनाबाबत.

समाजाला मिळणारे लाभ : या पाझर तलावामुळे मौ. काटखेडा ता. अंबड येथील जमीन ओलीताखाली येणार आहे. या पाझर तलावामुळे त्या लाभक्षेत्रातील जमिनीचे पाणीपातळीतील भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे. तसेच गावाच्या पिण्याचा पाण्याचा, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न मार्गी लागणार आहे. या पाझर तलावाच्या कामामुळे बॅरोजगारांना रोजगाराची संधी मिळणार आहे. तसेच संपादना क्षेत्रालगतची जमीन ओलीती होणार असून प्राप्त होणा-या उत्पन्नात लक्षणीय वाढ होणार आहे व पर्यायाने खेड्यातील जीवनमान (Standard of Living) सुधारणा होणार आहे.

अनुसूची - ३

बांधीत व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे :- सदरचा प्रकल्प हा सिंचन क्षेत्रातील जमीन अधिकाधिक फायदेशीर उत्पन्न देणारी व लाभगायक व्हावी यासाठी पाझर तलावचे संपादन करण्यात आलेले आहे. सदरचा प्रकल्प हा दुर्गम व सखोल शेतजमिनीवर असून त्यास शेतक-यांची संमती आहे. यामध्ये कोणतीही वस्ती अथवा गावठाण बाधीत होत नसल्यामुळे अथवा कोणतीही व्यक्ती विस्थापीत होत नसल्यामुळे पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही.

अनुसूची - ४

सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश

नवीन भूसंपादन कायदा २०१३ कलम (६) अन्वये सामाजिक परिणाम निर्धारणातून सूट आहे.

अनुसूची - ५

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

अ. सदरचा प्रकल्प हा सिंचन क्षेत्रातील जमीन अधिकाधिक फायदेशीर उत्पन्न देणारी व लाभायदायक व्हावी यासाठी पाझर तलाव चे संपादन करण्यात आलेले आहे. सदरचा प्रकल्प हा दुर्गम व सखोल शेतजमिनीवर असून त्यास शेतक-यांची संमती आहे. यामध्ये कोणतीही वस्ती अथवा गावठाणबाधीत होत नसल्यामुळे अथवा कोणतीही व्यक्ती विस्थापित होत नसल्यामुळे पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही. सबब प्रशासक नियुक्तीचा प्रश्न उदभवत नाही.

ब. प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता :- निरंक

क. ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील :- निरंक

टिप:- उक्त जमिनीच्या आराखड्याचे उप विभागीय अधिकारी कार्यालय अंबड यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

दिनांक : ०५.०२.२०२५

ठिकाण : उप विभागीय अधिकारी कार्यालय अंबड

सहाय्यक जिल्हाधिकारी तथा
उपविभागीय अधिकारी अंबड.

७

उपविभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी, भोकरदन यांजकडून

प्रारंभिक अधिसूचना

भुमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई
मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम ११(१)

खालील अधिसूचना-

दि. ४/०३/२०२५

क्र.२०२५/उविअ/भुसं/कावि/-.-

ज्याअर्थी, भुसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ (३० चा २०१३) कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन काढण्यात आलेल्या शासकीय अधिसूचना, महसुल व वनविभाग क्र. संकीर्ण/ ११/२०१४/प्र.क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे "उक्त अधिसूचना" असा उल्लेख करण्यात आला आहे) यात यापुढे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (ZA) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टर पेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याचा संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी सुचीत शासन असल्याचे मानण्यात येईल.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचेनुसार समुचित शासन असलेल्या जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यास यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त जमीन" असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे जिचा निर्देश "सार्वजनिक प्रयोजन" असा करण्यात आला आहे) आवश्यक आहे अथवा आवश्यकता भासण्यासाठी शक्यता आहे असे वाटते, ज्याच्या स्वरुपाचे वर्णन यासोबत जोडलेल्या अनुसूची दोन मध्ये दिलेले आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोटकलम (१) च्या तरतुदीन्वये या द्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमिसंपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची तीन मध्ये दिलेली आहेत.

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोटकलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्स्थापना या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकांचा तपशील यासोबत जोडलेल्या अनुसूची पाच मध्ये दिलेला आहे.

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमांच्या कलम ११ च्या पोटकलम ४ अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासुन ते उक्त अधिनियमांच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही. परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाचा मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिका-यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमुद करुन अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सुट देता येईल.

परंतु आणखी असे की, कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुध्दीपरस्पर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिका-याकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमांच्या कलम ११ च्या पोटकलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित नुकसान भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्तनियम" असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उपनियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भुमिअभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमांच्या कलम ३ च्या उपखंड (छ) अन्वये समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी, भोकरदन जि. जालना यास निर्देशित करीत आहे.

अनुसूची - १

जमिनीचे वर्णन

गाव : मौजे कुंभारझरी

तालुका : जाफाबाद

जिल्हा : जालना

अनुक्रमांक	भुसंपादन किंवा गट नं.	अंदाजित संपादित क्षेत्र (हे. आर मध्ये)
१.	८२	०.३२
२.	८२	०.६१
३.	१०८	०.१५
४.	१७७	०.०५
	एकूण	१.१३

अनुसूची -२

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव :- मौजे कुंभारझरी ता. जाफ्राबाद, जि जालना येथील गट नं.८२,८२,१०८,१७७ मधील एकुण क्षेत्र १ हे. १३ आर खडपुर्णा प्रकल्पाचा बुडीत क्षेत्राच्या कामा करिता भुसंपादन बाबत.

प्रकल्पाचे कार्याचे वर्णन :- मौजे कुंभारझरी ता. जाफ्राबाद, जि जालना येथील खडपुर्णा प्रकल्पाचा बुडीत क्षेत्राच्या संपादना करिता

समाजास मिळणारे लाभ :- या खडकपुर्णा प्रकल्पामुळे मौजे कुंभारझरी ता. जाफ्राबाद, जि जालना येथील जमिनीतील पाणी पातळी वाढेल व सदर प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ सिंचनासाठी होऊन गावातील शेतक-यांचे जीवनमान उंचावेल.

अनुसूची -३

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे :- सदरचा पाझर तलाव व्हावा यासाठी प्रवण भागातील कलम क्षेत्रावर आहे, सदरचा खडकपुर्णा प्रकल्प हा दुर्गम शेतजमीनीवर असून त्यास शेतक-यांची संमती आहे.

अनुसूची -४

सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश

नवीन भूसंपादन कायदा २०१३ कलम ६ अन्वये सामाजिक परिणाम निर्धारणातून सूट देण्यात आली आहे.

अनुसूची -५

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

अ. सदरच्या खडकपुर्णा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामुळे गावातील जमीन ओलीताखाली येईल व गावक-यांचे जीवनमान उंचावेल आणि सदरच्या खडकपुर्णा प्रकल्पाच्या पाण्यामुळे आजुबाजूच्या शेतजमीनीतील विहीरीची पाण्याची पातळी वाढेल. सदरचा पाझर तलाव हा दुर्गम भागातील शेत जमीनीवर असून सदर पाझर तलावास गावक-यांची व संबंधित शेतकरी यांची संमती आहे. सदरचा खडकपुर्णा प्रकल्पामुळे कोणतीही व्यक्ती अथवा गावठाणाची जमीन बाधित होत नाही. त्यामुळे पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही. सबब प्रशासक नियुक्तीचा प्रश्न उद्भवत नाही.

ब. प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता :- उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकरदन

क. ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील :- निरंक

टिप :- उक्त जमिनीचा नकाशा उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकरदन जि. जालना यांचे कार्यालयात पाहण्याकरिता ठेवण्यात आला आहे.

ठिकाण : भोकरदन

दिनांक :- / / २०२५

(अरुण एम),

उपविभागीय अधिकारी तथा
भुसंपादन अधिकारी भोकरदन.

८

उपविभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी, गंगाखेड जि. परभणी
यांजकडून

अधिसूचना

(कलम ११ (१) नुसार)

दिनांक १०/०१/२०२५.

(भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पादर्शकतेचा हक्क अधिनियम-२०१३)

मौ. कौडगाव ता. गंगाखेड जि. परभणी येथील माजलगाव उजवा कालवा कि.मी. १०२ ते ११४ मधील क्षेत्राचे भूसंपादन करणे.

क्र. २०२२/भुसंपादन/साप्र/स/कावी-१६६.- ज्याअर्थी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पादर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण ११/२०१४/ प्र.क्र.७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश उक्त अधिसूचना असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, परभणी जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यास यासोबत जोडलेल्या अनुसूची १ मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश उक्त जमीन असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त सार्वजनिक प्रयोजन असा केला आहे) आवश्यक आहे. अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-२ मध्ये दिलेले आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाचे कलम ११ च्या पोट कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमी संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-३ मध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचिमध्ये कारणे नमुद करावीत)

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश या सोबत जोडलेल्या अनुसूची-४ मध्ये दिलेला आहे.

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोटकलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशिल यासोबत जोडलेल्या अनुसूची-५ मध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर या अनुसूचीमध्ये तपशिल नमूद करावा)

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोटकलम-४ अनुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण-४ खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधी पर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिका-यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करुन अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सुट देता येईल.

परंतु, आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपरस्पर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिका-याकडून भरपाई दिल्या जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम-११ च्या पोट कलम- (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पादर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त नियम असा करण्यात आला आहे) यांच्या नियम-१० च्या उप नियम (३) द्वारे विहीत केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम-३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमा खालील जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी / उपविभागीय अधिकारी गंगाखेड यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची-एक (जमिनीचे वर्णन)

गाव:- कौडगाव तालुका-गंगाखेड जिल्हा:- परभणी

अ. क्र.	गावाचे नाव	भुमापन किंवा गट क्रमांक	अंदाजित क्षेत्र (हेक्टर मध्ये)
१	कौडगाव	४९/४/अ	० हे. ६४ आर

अनुसूची-२

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नांव :- (जायकवाडी टप्पा-२) कौडगाव, ता. गंगाखेड जि. परभणी येथील माजलगाव उजवा कालवा कि.मी. १०२ ते ११४ मधील भूसंपादन करणे.

प्रकल्प कार्याचे वर्णन:- मौ. कौडगाव ता. गंगाखेड जि. परभणी मधील माजलगाव उजवा कालवा कि.मी. १०२ ते ११४ मधील क्षेत्रासाठी सार्वजनिक कामाचे प्रयोजनार्थ भूसंपादन.

अनुसूची-३

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे:-

विस्थापनाची आवश्यकता नाही.

सबब माहिती निरंक आहे.

अनुसूची-४

(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश)
(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणा-या अभिकरणाने दिलेला)

सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश)

दिनांक १३ मार्च, २०१५ चे राजपत्रात प्रसिध्द महाराष्ट्र शासनाची अधिसूचना क्रमांक संकीर्ण-०१/२०१५/प्र.क्र.३/अ-२ नुसार उक्त अधिनियमाचे कलम-१० क नुसार सामाजिक प्रभाव निर्धारणाच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देण्यात आलेली आहे.

अनुसूची-५

(नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशिल)

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशिल

अ) प्रशासक म्हणून नियुक्त :- प्रशासक नियुक्तीची आवश्यकता करण्यात आलेल्या अधिका-याचे नाही.

पदनाम

ब) प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता :- निरंक

क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची :- निरंक

नियुक्ती करण्यात आली आहे

त्या अधिसूचनेचा तपशिल

टिप :- उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपविभागीय अधिकारी, गंगाखेड यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

दिनांक :- १०/०१/२०२५

ठिकाण:- परभणी

उपविभागीय अधिकारी,
तथा भूसंपादन अधिकारी गंगाखेड.

कार्यकारी अभियंता,
माजलगाव कालवा विभाग क्र. १०
परभणी.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१,
शेतचारी अस्तरीकरण उप विभाग
क्र.१ परभणी.

९

उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी गंगाखेड जि. परभणी यांजकडून

जा.क्र.२०२५/विरासत/कावि-

दिनांक ०४/०३/२०२५

जाहीर प्रगटन

१. अर्जदार योगेश गंगाधर खलीकर व इतर रा. खली ता. गंगाखेड जि. परभणी यांचा अर्ज दि. ०४/०२/२०२१.
२. अर्जदार दिपक दिनकराव खलीकर व इतर रा. खली ता. गंगाखेड यांचा अर्ज दि. १५/०४/२०२१.
३. अर्जदार प्रणव प्रकाशराव खलीकर रा. खली, ता. गंगाखेड यांचा अर्ज दि. ०४/०२/२०२१.
४. अर्जदार सौरभ चंद्रकांत खलीकर व कौस्तुभ चंद्रकांत खलीकर रा. खली ता. गंगाखेड यांचा अर्ज दि. २१/०३/२०२३.

विषय :- हैद्राबाद अतियात चौकशी कायदा अधिनियम १९९४ अंतर्गत मौ. खली येथील मारोती देवस्थान खली येथील गट नं. सर्वे नं.३३६ अंतर्गत योगेश गंगाधर किशनराव खलीकर, दिनकर किशनराव खलीवर, प्रकाश किशनराव खलीकर यांचे मृत्युनंतर त्यांच्या मुलांच्या नावे वारसा आधारे विरासत मंजूरीचे अनुषंगाने विलंब माफ करणे बाबत व विरासत मंजूर करणे बाबत.

इनामी जमीनीचा तपशिल:-

अ.क्र.	गावाचे नाव	देवस्थानाचे नाव	स.नं./ग.नं.	क्षेत्र हे. आर
१	२	३	४	५
१	मौ. खली ता. गंगाखेड जि. परभणी	श्री. मारोती देवस्थान, खली	स.नं.१०४ ग.नं. ३३६	६ हे ९४ आर

उपरोक्त विषयी अर्जदार यांनी खालीलप्रमाणे विरासत मंजूर मयत व्यक्ती पश्चात विरासत मंजूरीसाठी खालीलप्रमाणे अर्ज सादर केला आहे.

अ.क्र.	विरासत मंजूर मयत व्यक्ती व मृत्यू दि.	विरासत मंजूरीसाठी अर्जदार व अर्जाचा दि.
१	प्रकाश खलीकर दि. ०४/०९/२०१९	प्रणव प्रकाश खलीकर, रा. खली, ता. गंगाखेड दि. ०४/०२/२०२१
२	गंगाधर खलीकर दि. ०१/०६/२०११	योगेश गंगाधरराव खलीकर, ऋषीकेश गंगाधरराव खलीकर दोन्ही रा. खली, ता. गंगाखेड. दि. ०७/०५/२०१९, ०४/०२/२०२१.
३	दिनकरराव खलीकर दि. २०/१२/२०१५	दिपक दिनकरराव खलीकर, धिरज दिनकरराव खलीकर, रा. खली, ता. गंगाखेड, दि. २१/०३/२०२३.
४	चंद्रकांत खलीकर दि. ०९/११/२०२२	सौरभ चंद्रकांत खलीकर, कौस्तुभ चंद्रकांत खलीकर रा. खली, ता. गंगाखेड दि. २१/०३/२०२३

तेव्हा सर्व जनतेस मौ. खली, ता. गंगाखेड जि. परभणी येथील श्री. मारोती देवस्थान, खली बाबत हितसंबंधित व्यक्तीस सुचित करण्यात येते की, वरीलप्रमाणे अर्जदारांनी हैद्राबाद अतियात चौकशी अधिनियम १९५४ अन्वये वरीलप्रमाणे विरासत मंजूर मयत व्यक्ती पश्चात वारसांचे नावे विरासत मंजूर करणे बाबत या कार्यालयास अर्ज सादर केला आहे याबाबत कोणाचे आक्षेप / हरकती असल्यास जाहीर प्रगटनापासून ६ आठवड्यांच्या आत लेखी पुराव्यासह उपजिल्हाधिकारी (अतियात) तथा उपविभागीय अधिकारी, गंगाखेड यांचेकडे समक्ष सादर करावे. मुदतीनंतर आक्षेप प्राप्त झाल्यास विचारात घेतल्या जाणार नाहीत याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

(जीवराज डापकर)
उपविभागीय अधिकारी तथा
उपजिल्हाधिकारी (अतियात) गंगाखेड.

१०

मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, छत्रपती
संभाजीनगर यांजकडून

अधिसूचना

दिनांक २७/ ०२/२०२५.

क्र.मरवमं/अतियात-नोंद क्र. ४४/१३८७/२०२५, - ज्याअर्थी, दर्गा हजरत झियाउद्दीन साहेब व कब्रस्तान, आशुरखाना, देगलुर ता. देगलुर, जि. नांदेड ची नोंद महाराष्ट्र शासन राजपत्र दि. २३/०१/१९७५ भाग-बी च्या अनुक्रमांक ०१ वर १३८६९.४० चौरस मीटर दर्गा, आशुरखाना व कब्रस्तान ची नोंद आहे. सदर वक्फ संस्था वक्फ अधिनियम १९९५ चे कलम ४३(आर) नुसार क्र. एमएसबी डब्ल्यू/एनडीडी/५६/२०१० दि.११/०३/२०१० अन्वये नोंदणीकृत वक्फ संस्था आहे.

ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने उक्त वक्फ संस्थेचे मुतवल्ली म्हणून कोणाचीही नियुक्ती केलेली नाही आणि सध्या या वक्फ संस्थेचा मुतवल्ली म्हणून नियुक्तीसाठी योग्य व्यक्ती उपलब्ध नाही.

आणि ज्याअर्थी, आता वक्फ अधिनियम, १९९५ च्या कलम ६५ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून उक्त वक्फ संस्था नामे, दर्गाह हजरत झियाउद्दीन साहेब व कब्रस्तान, आशुरखाना, देगलुर ता. देगलुर, जि. नांदेड आणि त्याच्या सेवेसाठी असलेली सेवा ईनामी जमीन सव्हे नं. ५५, ५७, ५९, ६०, ८१, ८२, १२२, १२३, १३४ एकूण क्षेत्र ९६ हेक्टर ३० आर सर्व वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन ताब्यात घेण्यास प्रस्ताव महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे बैठक दिनांक ०२/०१/२०२५ ठराव क्र. २५ अन्वये सदर वक्फ संस्थेचे व्यवस्थापनासह संस्थेच्या संबंधित असलेली वर नमुद वक्फ मालमत्ता वक्फ मंडळाच्या ताब्यात घेण्याचे सर्वानुमते ठरले आहे.

त्याअर्थी, आता वक्फ अधिनियम १९९५ चे कलम ६५ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून उक्त वक्फ संस्थेचे नामे, दर्गाह हजरत झियाउद्दीन साहेब व कब्रस्तान, आशुरखाना, देगलुर ता. देगलुर, जि. नांदेड आणि त्याच्या सेवेसाठी असलेली सेवा ईनामी जमीनचे सर्व वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन या द्वारे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या थेट व्यवस्थापनाखाली घेण्यात येत आहे.

जुनेद सय्यद

मुख्य कार्यकारी अधिकारी

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, छत्रपती संभाजीनगर.

११

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, लातूर यांजकडून
अधिसूचना

वाचा. :-१. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाकडील निर्णय क्र/ आस्थापना-१०९३/प्र.क्र.१९/ल-१ दि.१८/०८/१९९४

२. महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०१८/प्र.क्र.१३/ मातंक दि. २२/०२/२०१९

३. मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म. राज्य) पुणे यांचे कडील अधिसूचना क्र./गावठाण/अधिसूचना/स.व्ही.सी.आर.४३२४/स-४/९४ पुणे दिनांक २३/०९/१९९४.

४. मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख, (म.राज्य) पुणे यांचे परिपत्रक क्र. /गावठाण/झोन सव्हे/प्र.क्र. ३९/२०२१ दिनांक २५/०१/२०२१

५. उप अधीक्षक भूमि अभिलेख, लातूर यांचे कडील पत्र क्र./ दिनांक ३०/०१/२०२५ व प्राप्त दिनांक ३०/०१/२०२५

अधिसूचना

क्रमांक.न.भू (गा) अधिसूचना/लातूर/६५३/२०२५/ :- महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाकडील निर्णय क्र/ आस्थापना -१०९३/प्र.क्र.१९/ल-१ दिनांक १८/०८/१९९४ चे शासन निर्णयानुसार भूमि अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य) पुणे यांचे कडील अधिसूचना क्र./ गावठाण/अधिसूचना/ एस.व्ही.सी.आर.४३२४ स-४/९४ पुणे दिनांक २३/०९/१९९४ अन्वये पूर्ण विभागाकडील सज्जांची पुनर्रचना करणेत आली असून सज्जांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक/दि.२२/०९/२०१९ अन्वये राज्यात जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली आहे. उप अधीक्षक भूमि अभिलेख लातूर यांनी त्यांचे कडील प्रस्तावामध्ये त्यांचे अधिनिस्त गावामध्ये एकूण ५ गावे नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	गावाचे नाव	सज्जा	शेरा
१	उप अधीक्षक भूमि अभिलेख, लातूर	साई	बाभळगाव	

उक्त वाचा क्र.४ अन्वये दिलेल्या शक्तीस अधिन राहून सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमुद केले प्रमाणे मौजे साई हे गाव उप अधीक्षक अभिलेख लातूर यांचे अधिनिस्त नव्याने समाविष्ट करून त्याचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजूरी देणेत येत आहे. सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक ०१/०२/२०२५ पासून होणेची आहे.

(एन.एन.पटेल)

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख,
लातूर.

१२

सहकार आयुक्त व निबंधक
सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांजकडून
अधिसूचना

वाचावे :-

१. या कार्यालयाचे आदेश जा.क्र. पतसंस्था/सआ-५/खर्च/वसुलीआदेश/२०१८ दि. ०६/०४/२०१८

२. या कार्यालयाचे परिपत्रक जा. क्र. पतसंस्था /सआ-५/वसुली अधिकारी नियुक्ती/फेरनियुक्ती/२०१८, दि. ३१/१०/२०१८

३. कस्टोडियन श्रीराम सहकारी बँक लि. नाशिक जि. नाशिक (नोंदणीरद्द) यांचे दिनांक १२/०९/२०२४ चे पत्रा सोबतचा प्रस्ताव.,

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये आदेश.

जा.क्र. ना.बँका/सआ-१ /कस्टोडियन श्रीराम सहकारी बँक/क.१५६/अधि./१९५/२४ :- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन मी, शैलेश कोतमिरे, अपर निबंधक (प्रशासन), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे या आदेशान्वये कस्टोडियन श्रीराम सहकारी बँक लि. नाशिक जि. नाशिक (नोंदणीरद्द) या बँकेच्या खालील अधिका-यांना त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व कलम १०५ व कलम ९१ व कलम ९८ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी /कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये व नियम १०७ मधील तरतुदीनुसार खालील अटीस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दि. ३१/०३/ २०२५ पर्यंत शक्ती प्रदान करीत आहे.

अ.क्र.	अधिका-याचे नांव	अधिका-याचा हुद्दा	शक्तीची व्याप्ती	कार्यक्षेत्रे (जिल्हे)
१	श्री. एस. एच. जवळेकर	मुख्य कार्यकारी अधिकारी	वसुली अधिकारी	नाशिक, धुळे, जळगांव, अहमदनगर जिल्हे

अटी :-

१. वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ (१) व नियम १९६१ चा नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सुचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करुन आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.

२. सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व १०५ व ९१ अन्वये प्राप्त वसुली दाखल्यांची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.

३. वसुली अधिकारी यांनी या कार्यालयाचे दिनांक ३१/१०/२०१८ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार दरमहा विहीत नमुन्यात कर्ज वसुलीची माहिती संबंधित जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांना सादर करावी.

४. अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्त झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, अशा अधिका-यास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.

५. वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.

६. शासन निर्णय क्रमांक संकिर्ण १५०४/ प्र. क्र. २३१/१५- स, दिनांक २३/११/२००६ अन्वये वसुली अधिकां-याना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.

७. वसुली अधिका-यास त्याच्या नावापुढे कोठेही “महाराष्ट्र शासन नियुक्त” आणि किंवा “सिव्हील कोर्ट” किंवा “एक्झीक्युटिव्ह कोर्ट” या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्या ऐवजी “वसुली अधिका-यांनी त्यांच्या नावापुढे “वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये)” असे लिहावे.

८. वसुली अधिका-यास वसुलीसाठी वापर करण्यात येणा-या वाहनावर “वसुली अधिकारी, कस्टोडियन श्रीराम सहकारी बँक लि. नाशिक जि. नाशिक (नोंदणीरद्द)” असा फलक लावता येईल.

९. वसुली अधिका-यांने पगार जप्तीची कार्यवाही करतांना कर्जदाराच्या/जामीनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँकाकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार/जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.

१०. वसुली अधिका-यास, थकबाकीदारांकडून वसुली दाखल्यानुसार वसुलपत्र रक्कम व या कार्यालयाचे कलम १५६ अन्वयेचे आदेश दि. ०६/०४/२०१८ मध्ये नमूद केल्याप्रमाणे व दराने अंमलबजावणी खर्चाची रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसुल करता येणार नाही.

११. या कार्यालयाचे दिनांक ३१/१०/२०१८ रोजीच्या परिपत्रकीय सुचनांचे वसुली अधिकारी यांनी तंतोतंत पालन करावे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दरमहा वसुली अधिका-यांचे कामकाजाचा कर्जदारानिहाय आढावा परिपत्रकातील प्रपत्र पाच मध्ये नमूद केल्याप्रमाणे घ्यावा.

१२. वसुली अधिकारी यांनी निर्गमित करावयाच्या नोटीस/आदेश/ घोषणा यामध्ये त्यांना अधिकार प्रदान केलेल्या या आदेशाचा संदर्भ नमूद करावा. वसुली अधिकारी यांनी नोटीस बजावताना नोटीसमध्ये त्यांचे नाव पदनाम व भ्रमणदुरध्वनी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.

१३) कस्टोडियन कालावधीत कस्टोडियन यांची दावा योग्य हक्काप्रमाणे येणे देणे रोखीकरण उदा. कर्ज वसुली निबंधकाच्या वतीने अधिनियम व नियमातील तरतूदीप्रमाणे करणेची प्रमुख जबाबदारी असेल. निबंधकाने आवश्यक ते अधिकार त्यासाठी प्रदान करावेत, तसेच कर्जवसुलीचा मासिक /त्रैमासिक अहवाल निबंधक कार्यालयास सादर करणे, संस्थेची दरमहा अखेरची रोखता व तरलता बँक शिल्लक त्या महिन्यातील जमा खर्च पत्रक, त्या महिन्यातील प्रशासकीय खर्च, न्यायालय कामकाज उपस्थिती इ. कामकाजाबाबत मासिक आढावा घेऊन त्यांच्या नोंदी इतिवृत्त स्वरूपात कस्टोडियन स्तरावर ठेवण्यात याव्यात.

१४) कस्टोडियन नियुक्ती आदेशातील दावा योग्य हक्क प्रकरणी रोखीकरणाची कार्यवाही कस्टोडियनने करावी, कस्टोडियन नियुक्तीचे वेळी अस्तित्वात असलेले व वसुलीसाठी प्रलंबीत असलेले सर्व हुकूमनामे, वसुली दाखले, अॅवार्ड याप्रमाणे संबंधीत कर्जदाराकडून कर्ज रकमा नियमाप्रमाणे वसूल करून घेण्याची कार्यवाही करावी.

१५) संस्थेकडे कलम १०१ अंतर्गत प्राप्त प्रमाणपत्र तथा १०५ प्रमाणपत्र आणि कलम ९१ अंतर्गत निवाड्याचे आधारे येणे कर्ज रोखीकरणाची कार्यवाही करावी, संबंधीत येणे कर्जदारांना कर्ज रक्कम परतफेड करण्याबाबत आवाहन करावे, सक्तीच्या वसुलीसाठी परिरक्षक ने निबंधकास सविस्तर प्रस्ताव सादर करावा व निबंधकाने आपले कलम १५६ चे अधिकार वापरून अशी कर्ज वसुली करण्याबाबत योग्य ती नियमामधील कार्यवाही करावी.

(मिलिंद आकरे)

अपर निबंधक (तवनि),

सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.

१३

सहकार आयुक्त व निबंधक

सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांजकडून

अधिसूचना

वाचावे :-

१. या कार्यालयाचे आदेश जा.क्र. पतसंस्था/सआ-५/खर्च/वसुलीआदेश/२०१८ दि. ०६/०४/२०१८

२. या कार्यालयाचे परिपत्रक जा. क्र. पतसंस्था /सआ-५/वसुली अधिकारी नियुक्ती/फेरनियुक्ती/२०१८, दि. ३१/१०/२०१८

३. अवसायक, नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँक लि. नाशिक (अवसायनात) यांचे दिनांक २४/१०/२०२४ चे पत्रा सोबतचा प्रस्ताव.,

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये आदेश.

जा.क्र. ना.बँका/सआ-१ /अवनाजिगि सहकारी बँक/क.१५६/अधि,१९६/२५ :- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, मिलिंद आकरे, अपर निबंधक (तवनि), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे या आदेशान्वये अवसायक, नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँक लि. नाशिक अवसायनात या बँकेच्या खालील अधिका-यांना त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व कलम १०५ व कलम ९१ व कलम ९८ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी /कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये व नियम १०७ मधील तरतूदीनुसार खालील अटीस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१/०३/ २०२५ पर्यंत शक्ती प्रदान करीत आहे.

अ.क्र.	अधिका-याचे नांव	अधिका-याचा हुद्दा	शक्तीची व्याप्ती	कार्यक्षेत्रे (जिल्हे)
१	श्रीपवार त्र्यंबक लक्ष्मण.	वसुली अधिकारी	वसुली अधिकारी	नाशिक, अहमदनगर, ठाणे, धुळे, जळगांव, औरंगाबाद, पुणे जिल्हे

अटी :-

१. वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ (१) व नियम १९६१ चा नियम १०७ मधील तरतूदीनुसार कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतूदी व परिपत्रकीय सुचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.

२. सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व ९८ अन्वये प्राप्त वसुली दाखल्यांची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.

३. वसुली अधिकारी यांनी या कार्यालयाचे दिनांक ३१/१०/२०१८ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार दरमहा विहित नमुन्यात कर्ज वसुलीची माहिती संबंधित जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांना सादर करावी.

४. अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवा निवृत्त झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, अशा अधिका-यास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.

५. वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार, अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.

६. शासन निर्णय क्रमांक संकिर्ण १५०४ / प्र. क्र. २३१/१५- स, दिनांक २३/११/२००६ अन्वये वसुली अधिका-यांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.

७. वसुली अधिका-यास त्याच्या नावापुढे कोठेही “महाराष्ट्र शासन नियुक्त” आणि किंवा “सिव्हील कोर्ट” किंवा “एक्झिक्युटीव्ह कोर्ट” या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्या ऐवजी वसुली अधिका-यांनी त्यांच्या नावापुढे “वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये)” असे लिहावे.

८. वसुली अधिका-यास वसुलीसाठी वापर करण्यात येणा-या वाहनावर “वसुली अधिकारी, अवसायक नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँक लि. नाशिक जि. नाशिक (अवसायनात)” असा फलक लावता येईल.

१५

कौटुंबिक न्यायालय, परभणी यांजकडून

अधिसूचना

संदर्भ :- १. प्रबंधक (निरीक्षण -१), उच्च न्यायालय, मुंबई यांचे पत्र क्र. ब (जन) -१००१/२०२४/१४०४, दि. ६/८/२०२४.

२. महाराष्ट्र शासन, राजपत्र असाधारण भाग चार - अ, वित्त विभाग यांचे दि. ३० जानेवारी २०१९ रोजीची अधिसूचना.

जा. क्र. आस्था /४५४/२०२५ :- उपरोक्त संदर्भीय विषयाचे अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत प्रबंधक यांना सातव्या वेतन आयोग संदर्भातील महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - अ, वित्त विभाग यांचे दिनांक ३० जानेवारी, २०१९ रोजीचे अधिसूचनेमधील पृष्ठ क्रमांक १७४ वर (१३) विधि व न्याय विभाग या शिर्षाखाली नमुद ४ जिल्हा न्यायाधीश, जिल्हा व सत्र न्यायालय या पदनामाला (ग्रामीण) या मथळ्याखाली अ.क्र. ९ व ११ वर राजपत्रित या तक्त्यामध्ये प्रबंधक या पदनामाचा समावेश दर्शविलेला आहे.

त्या अनुषंगाने कौटुंबिक न्यायालय परभणी येथील खालील नमुद प्रबंधक यांना राजपत्रित वर्ग -२ चा दर्जा असल्याबाबतची अधिसूचना राजपत्रात प्रसिध्द करण्यासाठी आपल्याकडे पाठवित आहेत.

अ.क्र	कर्मचा-याचे नांव	पदनाम
१	श्री. हेमंत नारायणराव लोहगांवकर	प्रबंधक

(ह.भ.शेळके)

न्यायाधीश

कौटुंबिक न्यायालय, परभणी.

९. वसुली अधिका-याने पगार जप्तीची कार्यवाही करतांना कर्जदाराच्या/जामीनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँकाकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार/जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.

१०. वसुली अधिका-यास, थकबाकीदारांकडून वसुली दाखल्यानुसार वसुलपात्र रक्कम व या कार्यालयाचे कलम १५६ अन्वयेचे आदेश दि. ०६/०४/२०१८ मध्ये नमूद केल्याप्रमाणे व दराने अंमलबजावणी खर्चाची रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.

११. या कार्यालयाचे दिनांक ३१/१०/२०१८ रोजीच्या परिपत्रकीय सुचनांचे वसुली अधिकारी यांनी तंतोतंत पालन करावे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दरमहा वसुली अधिका-यांचे कामकाजाचा कर्जदारानिहाय आढावा परिपत्रकातील प्रपत्र पाच मध्ये नमूद केल्याप्रमाणे घ्यावा.

१२. वसुली अधिकारी यांनी निर्गमित करावयाच्या नोटीस/आदेश/ घोषणा यामध्ये त्यांना अधिकार प्रदान केलेल्या या आदेशाचा संदर्भ नमूद करावा.

(मिलिंद आकरे)

अपर निबंधक (तवनि),

सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.

१४

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध), नांदेड

अधिसूचना

जा.क्र. जिदुविअ/नांदेड/क/डॉ.बा.आमससंवाजेगाव/नॉदणी/अधि/११६/२०२५ नॉदणी क्र- एनएनडी/एनएनडी/एजीआर/(ओ)/१६६३/ऑफ २०२४-२०२५ दि. २२/०१/२०२५ याद्वारे सुचित करण्यात येते की, नियोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर भूजलाशयीन (प्राथमिक) मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. वाजेगाव ता. जि. नांदेड ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ९ (१) अन्वये नॉदविण्यात आली आहे आणि त्याच कायद्याच्या कलम १२ (१) अन्वये व त्याखालील महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषि संस्था व उपवर्गीकरण इतर कृषि संस्था असे करण्यात आले आहे.

ठिकाण : नांदेड

दि. २२/०१/२०२५

अनिल चव्हाण,

सहाय्यक निबंधक,

सहकारी संस्था (दुग्ध), नांदेड .

१६

जिल्हा व सत्र न्यायाधीश, परभणी

सुट्ट्यांची यादी सन - २०२५

संदर्भ :- १ मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे पत्र क्र. X-0202/2001 दिनांक १८/१२/२०००.

२. दिवाणी नियम पुस्तिका १९८६ भाग १ चे प्रकरण ३६, परिच्छेद ६९९ आणि ७०२.

संदर्भ क्र. १ च्या मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून व संदर्भ क्र. २ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून न्यायीक जिल्हा परभणी व दुय्यम न्यायालयाकरिता निम्नस्वाक्षरीत हया सन - २०२५ करीता खालील प्रमाणे सुट्ट्या जाहीर करीत आहेत.

जा. क्र. / आस्था/ब-८/७२१४/२०२४ दिनांक : १६ डिसेंबर, २०२४

अ.क्र	सुट्टीचे नांव	दिनांक व महिना	वार
१	छत्रपती शिवाजी महाराज जयंती	१९/०२/२०२५	बुधवार
२	महाशिवरात्री	२६/०२/२०२५	बुधवार
३	धुलीवंदन	१४/०३/२०२५	शुक्रवार
४	रमजान ईद	३१/०३/२०२५	सोमवार
५	महाविर जयंती (स्थानिक)	१०/०४/२०२५	गुरुवार
६	डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती	१४/०४/२०२५	सोमवार
७	गुड फ्रायडे	१८/०४/२०२५	शुक्रवार
८	महाराष्ट्र दिन	०१/०५/२०२५	गुरुवार
९	बुद्ध पौर्णिमा	१२/०५/२०२५	सोमवार
१०	बकरी ईद	०७/०६/२०२५	शनिवार
११	स्वातंत्र्य दिन	१५/०८/२०२५	शुक्रवार
१२	पोळा (स्थानिक)	२२/०८/२०२५	शुक्रवार
१३	श्रीगणेश चतुर्थी	२७/०८/२०२५	बुधवार
१४	ज्येष्ठागौरी पूजन (महालक्ष्मी) (स्थानिक)	०१/०९/२०२५	सोमवार
१५	ईद-ए-मिलाद	०५/०९/२०२५	शुक्रवार
१६	अनंत चतुर्दशी	०६/०९/२०२५	शनिवार
१७	मराठवाडा मुक्ती संग्राम दिन (स्थानिक)	१७/०९/२०२५	बुधवार
१८	दसरा / महात्मा गांधी जयंती	०२/१०/२०२५	गुरुवार
१९	दिवाळी (स्थानिक)	२०/१०/२०२५	सोमवार
२०	दिवाळी (लक्ष्मी पूजन)	२१/१०/२०२५	मंगळवार
२१	दिवाळी (बली प्रतिपदा)	२२/१०/२०२५	बुधवार
२२	दिवाळी (भाऊबीज)	२३/१०/२०२५	गुरुवार
२३	दिवाळी (अतिरिक्त स्थानिक)	२४/१०/२०२५	शुक्रवार
२४	गुरु नानक जयंती (स्थानिक)	०५/११/२०२५	बुधवार
२५	ख्रिसमस	२५/१२/२०२५	गुरुवार

टीप :- निम्नलिखित सण रविवार या सुट्टीच्या दिवशी येत असल्याने या सणांसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही.

अ.क्र.	सुट्टीचे नांव	दिनांक व महिना	वार
१	प्रजासत्ताक दिन	२६/०१/२०२५	रविवार
२	ऊर्स-दर्गा-शरिफ (स्थानिक)	०२/०२/२०२५	रविवार
३	गुढी पाडवा	३०/०३/२०२५	रविवार
४	श्रीराम नवमी	०६/०४/२०२५	रविवार
५	मोहरम (ताजिया)	०६/०७/२०२५	रविवार

भाग -२

उन्हाळी सुट्टी (Summer Vacation) :- मंगळवार, दिनांक १३ मे, २०२५ ते रविवार, दिनांक ०८ जून, २०२५. (दोन्ही दिवस धरून)

हिवाळी सुट्टी (Winter Vacation) :- गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर, २०२५ ते बुधवार, दिनांक ३१ डिसेंबर, २०२५. (दोन्ही दिवस धरून)

टीप :- १- परभणी जिल्ह्यातील सर्व दिवाणी व फौजदारी न्यायालये व त्यांची कार्यालये महिन्याच्या दुस-या व चौथ्या शनिवारी बंद राहतील.

२- रविवार व इतर सार्वजनिक सुट्ट्या वगळून परभणी जिल्ह्यातील सर्व न्यायालये व त्यांची कार्यालये उन्हाळी व हिवाळी सुट्टीत चालू राहतील.

३- मा. उच्च न्यायालय (अपिल शाखा), मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे उपरोक्त सुट्ट्यांमध्ये शेड्टी आयोग व मा. सर्वोच्च न्यायालयातील याचिका क्र. १०२२/८९ (सर्व भारतीय न्यायीक संघटना वि. भारत सरकार व इतर) मधील निर्देशाप्रमाणे सुट्ट्यांमध्ये फेरबदल नजीकच्या काळात होण्याची शक्यता आहे.

(उज्वला म. नंदेश्वर)

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,
परभणी.



महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ११ वे, राजपत्र क्र. ६] गुरुवार ते बुधवार, मार्च १३-१९, २०२५ : फाल्गुन २२-२८, शके १९४६ [किंमत : ०.०० रुपये

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ-छत्रपती संभाजीनगर विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याव्यतिरिक्त केवळ छत्रपती संभाजीनगर विभागाशी संबंधित असलेले व महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना)

टीप :-प्रत्येक अधिसूचनेच्या आधी मधोमध जे ठळक आकडे छापलेले आहेत ते ह्या साप्ताहिक राजपत्रात छापलेल्या अधिसूचनांचे अनुक्रमांक आहेत.

१

नगर परिषद, भूम

मुख्याधिकारी यांजकडून

जाहिर सूचना

जा.क्र./नपन/सामान्य प्रशासन/व.शि/१८२७/दि.०३/०३/२०२५.— महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणी अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने महत्वाच्या सेवा व्यापक लोकहिताच्या दृष्टीने लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित करण्याबाबत नगरविकास विभागाकडील शासन निर्णय क्र. संकीर्ण-०९२२/प्र.क्र.३२, दिनांक ०९ जानेवारी, २०२४ या शासन निर्णयान्वये शासनाने निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे अधिसूचित केलेल्या लोकसेवा व अन्य बाबीचा तपशील नागरिकांना उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने तसा तपशील प्रसिध्द करणेबाबत मा. उप आयुक्त, न.प.प्रशासन संचालनालय यांचेकडील परिपत्रक नपप्रस/का ०८/DUTD/RTS/२०२३/५६६२, दि. १७/१०/२०२३ वरील परित्रकान्वये सुचित करण्यात आले आहे. या अनुषंगाने भूम नगरपरिषदेच्या अधिसूचित करण्यात आलेल्या सेवाबाबतच्या तपशील दर्शविणारे विवरणपत्र यासोबत जोडले असून सदर विवरणपत्र पुढील प्रमाणे आहे.

विवरण पत्र-एक

अ.क्र.	लोकसेवांची सूची	आवश्यक कागदपत्र	फी	नियतकाल मर्यादा	पदनिर्देशक अधिकारी	प्रथम अपीलीय अधिकारी	द्वितीय अपीलीय प्राधिकारी
१	जन्म प्रमाणपत्र देणे	विहित नमुन्यातील अर्ज	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	जन्म व मृत्यु नोंदणी अधिनियम १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
२	मृत्यु प्रमाणपत्र देणे	विहित नमुन्यातील अर्ज	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	जन्म व मृत्यु नोंदणी अधिनियम १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
३	मालमत्ता कर उत्तरा देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
४	थकबाकी नसल्याचा दाखला देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
५	अ) दस्तावेजाच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे ब) वारसा हक्काने हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला ३. दस्तावेजाची प्रत (खरेदी खत/बक्षिस पत्र/वाटणीपत्र व इतर)	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
६	वारसा हक्काने हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला ३. वारसा हक्क प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
७	नव्याने कर आकारणी	१. विहित नमुन्यातील अर्ज २. भोगवटा प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी

८	पुनःकर आकारणी	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
९	कराची मागणी पत्र तयार करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
१०	कर माफी मिळणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
११	स्वयं मुल्यांकन	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
१२	आक्षेप नोंदविणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
१३	उप विभागामध्ये मालमत्ता विभाजन	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला ३. मालकी हक्काची कागदपत्रे (खरेदी खत, वाटणी पत्र, बंधीस पत्र इत्यादी)	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
१४	रहिवास नसलेल्या मालमत्ता करात सुट मिळणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
१५	मालमत्ता पाडणे व पुनः बांधणी कर आकारणी	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
१६	झोन दाखला	१. विहित नमुन्यातील अर्ज २. ७/१२ उतारा/सिटी सर्व्हे उतारा ३. मोजणी नकाशा/सिटी सर्व्हे उतारा	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
१७	भाग नकाशा देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. ७/१२ उतारा/सिटी सर्व्हे उतारा ३. मोजणी नकाशा/सिटी सर्व्हे उतारा	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
१८	बांधकाम परवाना देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. वास्तुविशारदाचा दाखला ३. मालकी हक्काची कागदपत्रे ४. बांधकाम आराखडा नकाशा ५ प्रती ५. मोजणी नकाशा ६. मंजूर रेखांकनातील प्रत	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	६० दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी

१९	जोते प्रमाणपत्र	१. विहित नमुन्यातील अर्ज २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
२०	भोगवटा प्रमाणपत्र	१. विहित नमुन्यातील अर्ज २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र ३. घरमालक/वास्तुविशारद यांचे पुर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
२१	व्यापार/ व्यवसाय साठा करण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	वरिष्ठ लिपिक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
२२	मंडपासाठी ना- हरकत प्रमाणपत्र	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. रस्ता पुनःस्थापन करार	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	वरिष्ठ लिपिक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
२३	नवीन परवाना मिळणे	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचा प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
२४	परवान्याचे नुतनीकरण	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचा प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
२५	परवाना हस्तांतरण	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचा प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
२६	परवाना दुय्यम प्रत	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचा प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
२७	परवाना/धारक भागीदारा चे नाव बदलणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचा प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
२८	भागीदाराच्या संख्येत बदल (वाढ/कमी)	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
२९	कालबाह्य परवानासाठी नुतनीकरण सुचना	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचा प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी

३०	व्यवसायाचे नाव बदलणे	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचा प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
३१	व्यवसाय बदलणे	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचा प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
३२	परवाना रद्द करणे	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
३३	जलनिःसारण जोडणी देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. जागा मालकी कागदपत्रे ३. थकबाकी नसल्याचा दाखला	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कनिष्ठ अभियंता पाणी पुरवठा जलनिःसारण (पाणी पुरवठा विभाग)	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
३४	रस्त्यावरील खड्डे बुजविणे	१. पुराव्यासह अर्ज उदा. जीओ टॅग केलेली फोटो इत्यादी	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
३५	रस्ता खोदाई परवाना देणे नवीन परवाना व नुतनीकरण	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित न.प./न.प.ची कोणतीही थकबाकी नसल्याचा प्रमाणपत्र ३. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	स्थापत्य अभियंता	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
३६	राज्याचा खाद्य परवान्याकरीता नागरीक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित नगरपालिकेची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना/कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	स्वच्छता निरीक्षक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी

३७	खाद्य नोंदणी प्रमाणपत्राकरीता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आरोग्यविषयक ना-हरकत प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित म.न.पा.ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना/कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	स्वच्छता निरीक्षक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
३८	पाणी उपसा करण्यासाठी केंद्रीय भुजल सर्वेक्षण विभाग (अथवा इतर संबंधित विभाग) यांचे ना-हरकत प्रमाणपत्रा करीता नागरीक स्थानिक स्वराज्य संस्थेचे पाणी अनुपब्धता प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित नगरपालिकेची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र ३. ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र घेणेबाबतचे व पर्जन्य जल पुनर्भरण करणेबाबतचे प्रतिज्ञापत्र. ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	पाणी पुरवठा अभियंता	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
३९	लॉजिंग हाऊस परवाना देणे (मिळकत विभाग)	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	शासनाचे सुचना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	विभागीय सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
४०	लॉजिंग हाऊस परवान्याचे नुतनीकरण करणे (मिळकत विभाग)	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	शासनाचे सुचना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	विभागीय सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
४१	मंगल कार्यालय /सभागृह वगैरे परवाना देणे (मिळकत विभाग)	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	शासनाचे सुचना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	विभागीय सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
४२	मंगल कार्यालय /सभागृह वगैरे परवान्याचे नुतनीकरण करणे (मिळकत विभाग)	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	शासनाचे सुचना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	विभागीय सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन)

४३	भूमिगत दुर संचार वाहिनी (ऑप्टिकल फायबर केबल) टाकण्याकरीता परवानगी देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. नगरविकास विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२१/८.२४२/UD-20 दि. १९/१२/२०२२ मधील Schedule-III नुसार आवश्यक कागदपत्रे ३. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	२. नगरविकास विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२१/८.२४२/UD-20 दि. १९/१२/२०२२ मधील Schedule-IV नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२१/८.२४२/UD-20 दि. १९/१२/२०२२ मधील तरतुदी नुसार ६० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय अध्यक्ष राज्यस्तरीय दूर संचार समिती	प्रधान सचीव माहिती तंत्रज्ञान विभाग व अध्यक्ष राज्यस्तरीय दूर संचार समिती
४४	महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम १९७५ मधील कलम ८ मधील तरतुदीनुसार वृक्ष तोंडने परवानगी देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	४५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	मुख्याधिकारी	संबंधित नियोजन प्राधिकरणाकडील वृक्ष प्राधिकरण
४५	गटावरील झाकणे सुस्थित ठेवणे	१. पुराव्यासह अर्ज उदा. जीओ टॅग केलेले फोटो इत्यादी	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
४६	शहरात स्वच्छता ठेवणे	१. पुराव्यासह अर्ज उदा. जीओ टॅग केलेले फोटो इत्यादी	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
४७	जाहिरात परवाना/आकाशचिन्ह परवाना (Signage License) नवीन परवाना व नुतनीकरण	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित न.प./न.प.ची कोणतीही थकबाकी नसल्याचा प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
४८	सिनेमा चित्रीकरण परवाना व परवाना नुतनीकरण	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित न.प./न.प.ची कोणतीही थकबाकी नसल्याचा प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
४९	व्यवसाय परवाना स्वयं-नुतनीकरण	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित न.प./न.प.ची कोणतीही थकबाकी नसल्याचा प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
५०	फेरीवाले नोंदणी प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	शासनाचे सुचना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	१५ दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	विभागीय सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन)

५१	मोबाईल टॉवर परवाना	१. विहित नमुन्यातील अर्ज २. माहिती तंत्रज्ञान यांनी दिलेला परवाना ३. संबंधित इमारतीच्या मालकी हक्काचा पुरावा ४. वैध भाडेकरारनामा ५. स्थळाचा नकाशा (१:१००) ६. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचा वैध भोगवटा प्रमाणपत्र ७. संबंधित इमारतीच्या/जमीनीच्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र ८. सक्षम प्राधिका-याचे अग्निशामन ना-हरकत दाखला ९. समक्ष प्राधिका-याचे संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र १०. पर्यावरण विभागाची ना-हरकत ११. संबंधित नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-देय प्रमाणपत्र १२. शासन वेळोवेळी निश्चित करेल असे इतर आवश्यक परवाने/दस्तावेज	शासनाने विहित केलेले व नगरपरिषद/नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	६० दिवस	बांधकाम अभियंता	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
५२	नवीन नळ जोडणी	१. विहित नमुन्यातील अर्ज २. जागा मालकी कागदपत्रे ३. थकबाकी नसल्याचा दाखला	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
५३	मालकी हक्कात बदल करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. जागा मालकी कागदपत्रे ३. थकबाकी नसल्याचा दाखला	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	०७ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
५४	नळ जोडणी आकारामध्ये बदल करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
५५	तात्पुरते/कायमस्वरूपी नळ जोडणी खंडीत करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	०७ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
५६	पुनः जोडणी करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी

५७	वापरामध्ये बदल करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शकबाकी नसल्याचा दाखला	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
५८	पाणी देयक तयार करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	०३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
५९	प्लंबर परवाना	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शकबाकी नसल्याचा दाखला	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
६०	प्लंबर परवाना नुतनीकरण करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र ३. शकबाकी नसल्याचा दाखला	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
६१	ना दुरुस्त मिटर तक्रार करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	०७ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
६२	अनाधिकृत नळ जोडणी तक्रार	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	०७ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
६३	पाण्याची दबाव क्षमता तक्रार	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	०३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी
६४	पाण्याची गुणवत्ता तक्रार	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	०३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिक्षक	मुख्याधिकारी

टिप :- शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.

दिनांक : ०३/०३/२०२५

ठिकाण: भूम

(शैला डाके)
मुख्याधिकारी
नगर परिषद भूम